Public Notice Application No. 209 of 2024

The Mall Shopping Premises Co-Op. Society Ltd., Station Road, Malad (W), Mumbai - 400064 Applicant, Versus, 1. M/S. Sheth and Desai Builders, 76, Laxmi Palace, Mathurdas Road Kandivali (W). Mumbai - 400067, 2. M/S. Dewan Investments Pvt. Ltd., Dheeraj Apartment, F P. Dias Compound, Natwar Nagar Road No. 1, Jogeshwari (E), Mumbai - 400060.....**Opponents** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of nearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody ha any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Deemed conveyance of land bearing CTS No. 608A, in respect of the land admeasuring area 3037.30 square meters Situated at Village Malad (South), Taluka Borivali, Mumbai Suburbar District along with buildings with lift situated thereon hereinafter referred to as said Premises is favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 07/11/2024 at 02:00 p.m.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) **Competent Authority** U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-40002 No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/2878/2024 Date: 28/10/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 223 of 2024

Shantinath Shopping Centre Co-op. Premises Society Ltd., 34/34A, CTS 578, S.V. Road, Malac (W). Mumbai - 400064 Applicant, Versus, 1. M/S Shanti Constructions, 2. M/S Evergree Builders, 3. Smt. Ratanbai Devidas Dalal, 4. Smt. Sudha Pranjivandas Dalal & 5. Smt. Geeta Harkishandas Dalal....Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral conveyance of land admeasuring 2779.47 square meters to the Applicant bearing CTS Nos. 577-A area 1319.88 square meters and 578 area 1459.59 square meter as per building plan and all of village Malad South, Taluka Borivali, Mumbai Suburban District along with building standing thereon, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 25/11/2024 at 02:00 p.m.



Sd/-District Deputy Registrar. Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority.

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3424/2024

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats

(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 177 of 2024

Supradham CHS LTD. Having its registered address at CTS No.488, Tejpal Road No.4 Vilaparle (East), Mumbai-400057.Applicant. Versus 1) Mala Bishwanath Das (W/o Bishwanath Das) Since deceased following through Her surviving legar heir (Sister in-law) Shipra Ashok Das (Sister of late Bishwanath Das) Having address at Fla No.401, Supradham CHSL Tejpal Road No.4, Vileparle (East), Mumbai- 400 057 **2) M/s Verma Construction** Last known address at 4, Virupaksha, Hanuman Cross Road No.2 Vile Parle East, Mumbai-400 057 3) M/S.High Class Builder & Developer Through its partners (i) Mr. Rajesh D. Kotia and (ii) Mrs. Mamta R. Kotia Having its office address at 306A, Kotia Nirman, CTS No.844/3, Ambivali Village, Shah Industrial Estate, Andher (West),Mumbai- 400 053.**Opponents,** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this egard and further action will be taken accordingly. Description of the Property, :-

Claimed Area

Unilateral deemed Conveyance of land admeasuring 384.60 Sq. Mtrs., bearing Old Plot No.8 and New Plot No. 32 of Tejpal Scheme, Survey No. 59, Hissa No. 2(P) & 3 (P), New CTS No. 488/A, old CTS Nos. 488,488/1, 488/2 & 488/3, Town Planning Scheme No.VI, of Village Vileparle East, Taluka Andheri within the Registration District and Sub-District of Mumbai Suburban in favour of the Applicant.

The hearing is fixed on 14/11/2024 at 3.00 p.m.



(Rajendra Veer) **District Deputy Registrar,** Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028 No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/2892/2024 Date: 28/10/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 226 of 2024

SAFFRON CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Through its secretary/chairman, Having address as Shubh Jivan Circle, I. C. Colony. Eksar Village, Borivali (West), Mumbai -400103 Applicants, Versus, 1. MR. KAMLAKAR NAMDEV BHAGAT, 2. MR. VISHWANTH 400103 Applicants, Versus, 1. MR. KAMLAKAR NAMDEV BHAGAT, 2. MR. VISHWANTH NAMDEV BHAGAT, 3. MR. JAGDISH HARISHCHANDRA BHAGAT, 4. MR. SURESH HARISHCHANDRA BHAGAT, 5. MRS. KANTA MORESHWAR NAIK, 6. MR. BHARAT RAMKRISHAN PATIL, 7. MRS. BHANUMATI KISAN MHATRE, 8. MRS. BHAMINI HARISHCHANDRA BHAGAT, 9. MRS. VIMAL BALKRISHAN BHAGAT, 10. MR. VISHAWAS RAMKRISHAN PATIL, 11. MRS. SUNANDA RAMESH GHARAT, 12. MRS. JAYSHIREE GHANSHYAM MHATRE, 13. MRS. PRAMILA DWARKANTH PAIGAONKAR, 14. MRS. RANJANA SHRIDHAR CHAUDHARY, 15. MRS. DURMILA SUDHIR PATIL ALIAS URMILA SUDHIR PATIL, 16. MRS. NAYANA PRAFUL PATIL, 17. MRS. JAYAWANTI KAMALAKAR BHAGAT, 18. MR. MILIND KAMALAKAR BHAGAT, 19. MR. VISHWANATH NAMDEO BHAGAT, 20. MRS. PREMA VISHWANATH BHAGAT, 11. MR. VANDANA WISHWANATH BHAGAT, 14. MR. VANDANA WISHWANATH BHAGAT. BHAGAT, 19. MR. VISHWANATH NAMDEO BHAGAT, 20. MRS. PREMA VISHWANATH BHAGAT, 21. MS. VANDANA VISHWANATH BHAGAT ALIAS MRS. VANDANA ANIL PATIL, 22. MR. VINOD VISHWANATH BHAGAT, 23. MR. JAYESH VISHWANATH BHAGAT, 24. MRS. INDIRA JAGDISH BHAGAT, 25. MR. RUPESH JAGDISH BHAGAT, 26. MS. DARSHANA JAGDISH BHAGAT, 27. MS. KAMINI JAGDISH BHAGAT, 28. MRS. MANISHA RAJENDRA BHAGAT, 29. MR. RAJENDRA KAMALAKAR BHAGAT, 28. MRS. MANISHA RAJENDRA BHAGAT, 29. MR. RAJENDRA KAMALAKAR BHAGAT, 29. MRS. MANISHA RAJENDRA BHAGAI, 29. MR. RAJENDRA RAMALARAR BHAGAI, 34. MR. VASHWANI ARAK BHAGAI, 400068, 30. MRS. CHANDRABHAGA THAKRYA PATIL, 31. MR. YASHWANT THAKRYA PATIL, 32. MR. VISHWANATH THAKRYA PATIL, 33. MR. KESHRINATH THAKRYA PATIL, 34. MR. RAMESH THAKRYA PATIL, 35. MRS. SUSHILA THAKRYA PATIL, 36. MRS. VIJAYA YESHWANT PATIL, 37. MS. LALITA YESHWANT PATIL, 38. MR. VIKAS YESHWANT PATIL, 39. LAXMI CHANDRAKANT BHOIR ALIAS LAXMI THAKRYA PATIL, Address of Opponent No. 30 to 39 Patil House, Pawaskar Road, Dahisar (West), Mumbai - 400068, 40.MRS.JAYANTIBAINAMDEVPATIL, 41.MR.KESHARINATHALIASASHOKNAMDEV PATIL, 42. MR. NARSINGH NAMDEV PATIL, 43. MRS. PRATIBHA PANDHARINATH MORE, 44. MRS. VIDYA VASANT KINI, 45. MRS. SHOBHA BHALCHADRA MALI, 46. MRS. SWATI SUBHASH PATIL, Address of Opponent No. 40 to 49 Last Known address S.No. 118, Hissa No. 14, Village-Dahisar, Taluka Borivali I. C. Colony, Eksar Village, Borivali (West), Mumbai - 400103, 47. M/S. GAURI ENTERPRISES THROUGH ITS PARTNERS (A) MR. MUKESH YESHWANT BHANDARI, (B) MR. MANGESH KESHAV BHANDARI, A Gauri Enterprises, Matruchhya Building, Shimpoli Village, Borivali (West), Mumbai - 400092, 48. M/S. ASMITA ENTERPRISES THROUGH ITS PARTNER, MR. MUKESH YESHWANT BHANDARI, MR. MANGESH KESHAV DALVI, Shop No. 3, Aditya Apartment, Chikoowad Link Road, Borivali (West), Mumbai - 400092, **49. M/S. SHUBHJIVAN BUILDERS PRIVATE** LIMITED, Office 301, Goyal Shopping Centre, S.V. Road, Borivali (West), Mumbai - 400092.....

Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that obody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :-

Claimed Area

Claimed Area

Unilateral Conveyance of the of land admeasuring about 3061.40 Sq.Mtrs. from land bearing C.T.S. No. 922 Corresponding to Survey No. 115 Hissa No. 8 admeasuring about 376.60 Sq.Mtrs., C.T.S. No. 920/A Corresponding to Survey No. 118 Hissa No. 15 admeasuring about 199.70 Sq.Mtrs., C.T.S. No. 924/A Corresponding to Survey No. 118 Hissa No. 10 admeasuring about 894.50 sq. mtrs., C.T.S. No. 924/A Corresponding to Survey No. 115 Hissa No. 7 admeasuring about 192.80 Sq.Mtrs. and C.T.S. No. 924/C Corresponding to Survey No. 115 Hissa No. 7 admeasuring about 7.90 Sq.Mtrs., C.T.S. No. 924/C Corresponding to Survey No. 118 Hissa No. 14 admeasuring about 7.90 Sq.Mtrs., C.T.S. No. 919. Corresponding to Survey No. 115 Hissa No. 4 admeasuring about 645.10 Sq.Mtrs., C.T.S. No. 925/D Corresponding to Survey No. 115 Hissa No. 5 admeasuring about 5.70 Sq.Mtrs., alongwith the benefit of Road Set Back as per approved building plan, in the Revenue Village–Eksar, Taluka–Borivali; with building standing thereon manely Safforn Cooperative Housing Society Ltd; situated at Shubh Jivan Circle, I. C. Colony, Eksar Village, Borivali (West), Mumbai - 400103; in the Mumbai Suburban District within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban., in favour of the Applicant Society. Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban., in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 25/11/2024 at 02:00 p.m.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/2888/2024 Date: 28/10/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 227 of 2024

The Residency Goregaon Co-operative Housing Society Ltd., Having all address as The Residency Goregaon Co-operative Housing Society Ltd., Having all address as Building No. 5, Vishweshwar Nagar Road, Goregaon (E), Mumbai - 400063 Applicant, Versus, 1. M/S. Hickson & Dadajee Pvt Ltd., Shree Pant Bhuvan, Mamasaheb Warekar Marg, Sandhurst Bridge, Mumbai - 400007, 2. M/S. Romell Properties Pvt Ltd., 32-A, Bethlem Apartments, 400, Mandpeshwar Road, Borivali (W), Mumbai - 400103 And C/o. 6, Shailesh Apts, S.V.P. Road, Opp. Ram Mandir, Borivali (W), Mumbai - 400103, 3. Acme Amay A.B.C. CHS Ltd., 4. Acme Amay E CHS Ltd., 5. Acme Amay F.G.H. CHS Ltd., 6. Umiya Nagar Bldg No. 1 CHS Ltd., 7. Umiya Nagar Bldg No. 2 CHS Ltd., 8. Umiya Nagar Bldg No. 3 CHS Ltd., 9. Romell Umiya Grandeur CHS Ltd., 10. Umiya Mata Mandir, 11. The Residency X CHS Ltd., Having address of Opp. No. 3 to 11 as CTS 175, Vishweshwar Nagar Road, Goregaon (E). Mumbai - 400063, 12. The Additional Collector / Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College. Bandra (E). Mumbai - 400051... Opponents, and those, whose Near Chetana College, Bandra (E), Mumbai - 400051....Opponents, and those, whose nterests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :-

Claimed Area

Unilateral conveyance of the land admeasuring of 2909.60 square meters out of 21000.39 square meters from CTS bearing No. 175/12 and alongwith the all layout benefit from CTS bearing No. 175/9, 175/10, 175/11, 175/12, 175/13 in the Revenue Village - Pahad Goregaon (E); Taluka- Borivali, City Survey Office Goregaon; with the building standing thereon namely "The Residecny Goregaon" Co-operative Housing Society Ltd., situated at Building No. 5, Vishweshwar Nagar Road, Goregaon (E), Mumbai - 400063; in the Mumbai Suburban District within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 25/11/2024 at 02:00 p.m.

SEAL

Sd/-District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-40

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/2884/2024 Date: 28/10/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 224 of 2024

Gundecha Solitaire Premises Co-Op. Soc. Ltd., having its address at: Magathane, Borivali (East), Mumbai - 400066 Applicant, Versus, 1) Abdul Hussein Mulla Gulamally, 2) Saifuddin Shaikh Sharafally, 3) Shekh Gulamally Shamsuddin Tambawalla (since 2) Sarluddin Shaikh Sharafally, 3) Shekh Gulamally Shamsuddin Tambawalla (since deceased), Through Legal heir a. Fatmabai, 4) Mohammedbhai A. Madrasawalla (since deceased), Through Legal heir a. Kulsumbai, 5) Tahrebhai Mulla Abdul Hussein (since deceased), Through Legal heir a. Fizzabai, 6) Husseinbhai Akbarally (since deceased), Through Legal heir a. Shirinbai, 7) Mommedbhai Harawalla (since deceased), Through Legal heir a. Khatunbai, 8) Mullah Esmailji Sheikh Sharafali (since deceased), Through Legal heirs a. Hatim Esmailji millwala, b. Nema Esmailji Millwala, c. Shabbir Esmailji Millwala, d. Khozem Esmailji Millwala, e. Nafiza Quresh (Soga, 8) Mulla Sura Pabari (since deceased), Through Legal heira, Subai Nina Millwala, c. Shabbir Esmailji Millwala, d. Khozem Esmailji Millwala, e. Nafiza Quresh Goga, 9) Mura Sura Rabari (since deceased), Through Legal heirs a. Subai Nura Rabari, b. Mukta Mura Rabari, 10) M/s. Narendra Builders, 11) Abdulla Omer Haji Ismail Merchant, 12) M/s. Bharwani Brothers & Co., A partnership Firm 13) M/s. R. B. Enterprises, 14) Raheja Universal Pvt.Ltd., 15) Sarvashri M Esmail Abdul Hussain, A partnership Firm Last Known address at: Survey No. 148/A CTS No. 168/1 of Village-Magathane, Taluka Borivali Mumbai - 400066, 16) M/s. Sea Princess Realty (Formerly Known as M/s.Minal Enterprises) A Partnership Firm, through its partners: a. Ashok Devraj Gundecha, b. Neeta Ashok Gundecha, c. Mrs. Neha Dilip Varghese (nee Neha Ashok Gundecha), d. Mrs. Minal Sujay Thacker (nee Minal Ashok Gundecha), e. Gundecha Happy Home Builders Pvt. Ltd., f. Ashok Devraj Gundecha (HUF), g. M/s. Sea Princess Realty Pvt. Ltd., h. M/s. Sea Princess Construction Pvt. Ltd., Having its office at: 1st Floor, "H" Wing, Ashok raj, S. V. Road, Goregaon (West), Mumbai -40062....Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit ir say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to subm any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action Description of the Property :-

Claimed Area

Unilateral conveyance of land admeasuring 1023.20 square meters from land bearing Survey No. 148 (pt) [148/A, 148/B] corresponding to CTS No. 168/1 of Village-Magathane, Taluka Borivali along with conveyance of the building namely Gundecha Solitaire Premises Co- Op. Soc. Ltd., situated at Magathane, Borivali (E), Mumbai 400066 together known as Suit Premises in favour of the Applicant Society

The hearing in the above case has been fixed on 14/11/2024 at 02:00 p.m.



Sd/-District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority
U/s 5A of the MOFA, 1963.

(₹in lakhs

Year Ended

declared at the 60th AGM.

Regd. & Corporate Office: Plot no. B-26, Institutional Area, Sector-32, Gurugram, Haryana-122001 CIN: L30103HR1983PLC026142, Website: www.omaxauto

Email: cs@omaxauto.com, Phone: +91-124-4343000, Fax: +91-124-2580016

For the quarter ended

			he quarter e		Half yea	Year Ended	
		September		September	September		March
	Particulars	30, 2024	30, 2024	30, 2023	30, 2024	30, 2023	31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
.	INCOME:		0.400.10	7 400 67	40.070.00	44.000 ==	05 500 65
l.	Revenue from Operations	7,858.21	8,420.18	7,490.35	16,278.39	14,639.70	35,526.27
II.	Other Income	562.12	767.58	453.94	1,329.70	840.56	1,768.01
III.	Total Income (I+II)	8,420.33	9,187.76	7,944.29	17,608.09	15,480.26	37,294.28
IV.	EXPENSES:						
	Cost of Material Consumed	6,123.83	6,473.90	5,616.20	12,597.73	10,863.24	27,343.36
	Change in inventories of finished						
	good and work-in-progress	(169.52)	(8.38)	32.27	(177.90)	18.73	(37.67)
	Employee benefits expense	505.97	560.11	520.20	1,066.08	1,041.39	2,349.81
	Finance Cost	500.82	519.13	497.52	1,019.95	1,029.38	2,080.52
	Depreciation & amortisation						
	expense	503.05	516.17	550.30	1,019.22	1,102.08	2,177.47
	Other expenses	682.56	735.80	886.32	1,418.36	1,704.82	3,332.73
	Total Expenses	8,146.71	8,796.73	8,102.81	16,943.44	15,759.64	37,246.22
V.	Profit/(Loss) before exceptional						
	items and tax (III-IV)	273.62	391.03	(158.52)	664.65	(279.38)	48.06
VI.	Exceptional items- Gain	1,906.71			1,906.71		2,250.26
VII.	Profit/ (Loss) before tax from						
	ordinary activities (V + VI)	2,180.33	391.03	(158.52)	2,571.36	(279.38)	2,298.32
VIII.	(1) Current tax	68.18	-	-	68.18	-	-
	(2) Deferred tax Charge / (Credit)	558.18	126.19	191.21	684.37	186.23	1,131.97
	(3) Earlier year tax	-	-	0.60		0.60	0.60
	Total Tax Expense	626.36	126.19	191.81	752.55	186.83	1,132.57
IX.	Profit / (Loss) for the period /						
	Year (VII-VIII)	1,553.97	264.84	(350.33)	1,818.81	(466.21)	1,165.75
X.	Other Comprehensive Income						
	(i) Items that will not be						
	reclassified to profit or loss :-			-		-	
	(a) Actuarial gains/losses of						
	defined benefit plans		-	-	-	-	3.26
	(b) Tax impact on above		-	-		-	(0.82)
	Total Other Comprehensive						
	Income						2.44
XI.	Total Comprehensive Income						
	for the period / year (IX + X)	1,553.97	264.84	(350.33)	1,818.81	(466.21)	1,168.19
XII.	Earning per share not						
	annualised for the quarter						
	(a) Basic (In₹)	7.27	1.24	(1.64)	8.51	(2.18)	5.45
	(b) Diluted (In ₹)	7.27	1.24	(1.64)	8.51	(2.18)	5.45
XIII.	Paid-up equity share capital			<u> </u>		` '	
	(Face value of ₹10/- per share)	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82
XIV	Other Equity	_, 	_,	,	_,	2,	27,619.72
No				<u> </u>			

Place : Gurugram Dated : October 30, 2024

The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee at its meeting held of October 30, 2024 and approved by the Board of Directors at its meeting held on October 30, 2024.

The Company is primarily engaged in manufacturing of Sheet Metal Components for various customers and with

geographical area of India and accordingly there are no reportable operating or geographical segments.

The financial results for the quarter & half year ended September 30, 2024 are being published in the newspapers as per the format prescribed under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The financial results are available on the Company's website www.omaxauto.com and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com)

The Statement includes the results for the quarter and half year ended September 30, 2024, which were subjected limited review by the auditor.

In the second quarter of the financial year 2024-2025, the company recorded an exceptional gain of Rs. 1906.71 lakhs majorly through the sale of its land and building located in Sidhrawali which was surplus and not engaged for the core operations of the Company. The figures of the previous period are reclassified / rearrange, wherever necessary, to correspond with the cu

period's classification & disclosure. For and on behalf of the Board of Directo DEVASHISH MEHTA TAVINDER SINGH

(Managing Director) (DIN:07175812)

SBI भारतीय स्टेट बेंक Dosti Pinnacle, Gala No. 3, Plot E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Circle No. 22, Thane (W) 400 604. Email : rasecc.thane@sbi.co.in

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA). The notices were issued to them under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act 2002 on their last known àddresses, but they have been returned unserved and as such they are hereby informe

S. No.	Name of the Borrower & Address Account No.	Details of secured asset	Date of 13(2) Notice	Total Dues
	Gaurav Purushottam Raorane, Deepti Dilip Rane, 303, Osho Swagat Apts,B Cabin, Shivaji Nagar, Naupada, Thane West 400602, Gaurav Purushottam Raorane, Roy Kapur Productions Pvt Ltd, 101, Fortune classic, 15th cross Road, Khar West, Mumbai - 400052, Deepti Dilip Rane, Room No 01, Sitaram Swami Chawl, Kajupada, Pipe Line, Near Shivaji Vidyalay, Kurla West 400072 (House Loan A/c- 41750595928, 41756112813)	Dove Building, Dosti west Countey, Dosti Nest Phase 2, Balkum, Thane 400604. Registration No. TNN 2-3291-2023 DT. 08.02.2023 in the name of Gaurav P	Date of	25,64,910/- as on 23/10/2024
	Vijaya Tukaram Tikone, (1) House No. 378, G B Road, Near Marathi school, Patlipada, Thane 400607 (2) Flat No. 7 B. 7th floor, Orchid Building, Cosmos Lodge, Chitalsar, Manpada, Thane. (House Loan A/c- 61090578162)	Cosmos Lodge, Chitalsar Manpada, Thane 400607. Registration No. TNN		4,20,606/- as on

The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction (Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets. Date: 30/10/2024, Place: Thane Authorised Officer, State Bank of India

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbaí City (3)

Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400051.

No.DDR-3/Mum./deemed conveyance/Notice/3411/2024 Date: 30/10/2024 Application u/s 11 of Maharashtra Ównership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 136 of 2014

Application No. 136 of 2014

Tanwar Co-Operative Housing Soc. Ltd., Shraddhanand Road, Vile Parle (E), Mumbai- 400057....
Applicant Versus. 1) M/s. Altaf Hussain and Company and partners (a) Iqbal Hussain Tanwar,
(b) Sirajuddin, (c) Zaitun Bano, A-2, Swati Building, Juhu Lane, Andheri (W), Mumbai-400058.
2) M/s. National Builders, (a) Nalin Naryandas Goradia, (b) Smt. Priti Nalin Goradia, 6/B, Tagore
Road, Saket CHSL, Block No.1, Ground Floor, Santacruz (E), Mumbai-400054. 3) Titus Itur D'Souza,
4) John Itur D'Souza, 5) Gracy Itur D'Souza, 6) Olive Itur D'Souza, 7) Lily Baptista (Legal heirs of
Itur Supplyan D' Souza), 8) Renvick Nicolas D'Souza, 9) Zita Ceasar D'Souza, 10) Petoline Gasper
Bandro, 11) Jane Santan Manki, 12) Shrila Merwyn Jencinto (Legal heirs of Francis Antone D' Souza)
Opp. No.3 to 12 Last known address at :- Gujrati Mandal Road, Vileparle (E), Mumbai-400057... Opponents
and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing
at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to
this regard and further action will be taken accordingly. nis regard and further action will be taken accordingly. **Description of the Property:-**

Claimed Area

Unilateral Conveyance with respect to all that piece and parcel of land originally admeasuring 610.20 sq. meters or thereabout as per the property cards out which various areas have been deducted and the present area of the said land is 456.33 sq. meters bearing C.T.S. No.1880, 1881 & 1882, Survey No.119 & 122/2 Revenue Village Vile Parle, being lying and situate at Gujratio Mandal Road, Vile Parle (E), Mumbai-400057,,together with building known as "Tanwar" constructed thereon.

The hearing is fixed on Dt. 14/11/2024 at 03:00 p.m.



(Rajendra Veer) District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority
U/s 5A of the MOFA, 1963.

PROCTER & GAMBLE HYGIENE AND HEALTH CARE LIMITED

Registered Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400 099

Website: in.pg.com; Email id: investorpghh.im@pg.com Contact nos.: (91-22) 6958 6000 +91 8657512368

NOTICE

NOTICE is hereby given that the Sixtieth Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Tuesday, November 26, 2024, at 11.00 a.m., through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the General Circular numbers Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 2/2022 dated May 5, 2022, 09/2023 dated September 25, 2023, the latest being latest being No. 09/2024, dated September 19, 2024 (hereinafter collectively referred to as "the Circulars") without the physical presence of members, at a common venue, to transact the business set out in the Notice calling the AGM In accordance with the circular issued by the Securities Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 and subsequent circulars issued in this regard, latest being SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2024/133 dated October 3, 2024, the Notice along with Annual Report is being sent electronically to those Members who have registered their e-mail addresses. The electronic dispatch of Annual Report to Members will be completed by November 04, 2024. The copy of the Notice along with the Annual Report will also be available on the Company's website: in.pg.com as well as on the websites of BSE Limited at www.bseindia.com and National stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Instructions for joining the AGM through VC are provided in the notice convening the AGM. Participation of members through VC/OAVM will be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Companies Act. 2013. All documents referred to in the Notice will also be available for electronic inspection without any fee

by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM, i.e. November 26, 2024. Members seeking to inspect such documents can send an email to investorpghh.im@pg.com. NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 read with Rules framed there under, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from **Wednesday, November 20, 2024, to Tuesday, November 26, 2024 (both days inclusive)** for the purpose of determining the names of Members eligible for final dividend on Equity Shares, if

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The remote e-voting period commences on Thursday, November 21, 2024 at 9:00 A.M. and ends on Monday, November 25, 2024 at 5:00 P.M. During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on Tuesday, November 19, 2024, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, he shall not be allowed to change it subsequently. The Company has appointed M/s. Makarand M. Joshi & Co., Practicing Company Secretaries, represented by Mr. Makarand Joshi and in his absence Ms. Kumudini Bhalerao, Practicing Company Secretaries to act as the Scrutinizer, for conducting the scrutiny of the votes cast.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Tuesday, November 19, 2024, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting thereafter. Instructions and procedure for e-voting are set out in the notice of the AGM. Those who have not registered their e-mail addresses, for e-voting may follow the instructions mentioned below:

In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to investorpphh.im@pg.com:

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to evoting@nsdl.co.in.

In case of any queries, on e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to

Members are requested to register / update bank details to enable electronic modes of transfer for dividends and in this regard

Members holding shares in electronic form are requested to furnish their bank details to their

Depository Participants ("DPs"). Members holding shares in physical form are requested to furnish their bank details, alongwith a photocopy of a blank cancelled cheque pertaining to their bank account to the Registrar and Share Transfer Agent, ("RTA"), M/s Link Intime India Private Limited

For instructions on joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM, members are requested to refer to the Notice of the AGM. Further, Shareholders may note that, in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961

("the Act") as amended by and read with the provisions of the Indian Finance Act, 2020, dividend declared and paid by the Company after April 1, 2020, is taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct the tax at source ("TDS") on the distribution of dividend income to its shareholders at the applicable rates. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit the requisite documents as mentioned in our letter, which is put up on the website at https://in.pg.com/india-investors/pphh/compliance-reports-andannouncements/announcements/, in order facilitate company to deduct TDS at time of final dividend. The said documents(duly completeds and signed) are required to be uploaded RTA's website at procterdivtax@ linkintime.co.in on or before November 7, 2024, in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS. For any clarification, please write to us at rnt.helpdesk@linkintime.co.in or investorpghh.im@pg.com.

Shareholders who would like to express their views/have questions, may register themselves as a speaker by sending their request in advance mentioning their name, demat account number/ folio number, e-mail id, mobile number at investorpghh.im@pg.com from the date of this notice upto November 22, 2024 (5:00 p.m. IST). Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers and questions depending on the availability of time for the AGM.

> By Order of the Board Ghanashyam Hegde Director & Company Secretary

Place: Mumbai

Date: October 30, 2024

(Whole-Time Director (DIN:01175243)

'आनंदाचा शिधा' लांबणीवर: दिवाळीच्या उत्सवावर विरजन, लाभार्थांचा हिरमोड

अमरावती, दि.३० : स्वस्त धान्याचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्यावतीने १०० रूपयांत आनंदाचा शिधा दिला जातो. यावर्षी दिवाळीला मिळणारा आनंदाचा शिधा मात्र आचारसंहितेमुळे वितरित झाला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

उत्सव काळात स्वस्त धान्य लाभार्थ्यांना शासनाच्यावतीने १०० रूपयांत चार प्रकारचे शिधा दिले जातात. दिवाळी सणानिमित्त मागील वर्षी शिधा वाटप करण्यात आलेले होते; परंतु यावर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आनंदाचा शिधा वितरणात अडचणी आहेत. विशेष म्हणजे, १ नोव्हेंबरपासून रास्त भाव दुकानदारांनी पुकारलेला बंद मागेघेण्यात आला असला, तरी लाभार्थ्यांना दिवाळीनंतरच धान्य मिळणार

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Mansukh D. Solanki and Mrs. Urmila M. Solanki were members in respect of Flat No. 603 on 6th floor, H wing in the

building of the society having below mentioned address. Shri Mansukh D.

Solanki died on 20/10/2021. MRS URMILA M. SOLANKI, the legal heir o

the said deceased member, has

applied for membership in respect of

said Flat No. 603 on 6th floor, Hwing. The society hereby invites claims or objections with certified documents

from the heir / heirs or other claimants

Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of

the society for transferring the said Flat No. 603 on 6th floor, H wing to MRS. URMILA M. SOLANKI within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the

Hon. Secretary of the society betweer 5.00 p.m. to 7.00 p.m.

If no claims / objections are received within the period prescribed above, the

Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of

the society in such manner as are

provided under the Bye - Laws of the

No. 2 Co-op. Hsg. Soc. Ltd. CTS. No. 222, Hemukalani Road No. 3, Iraniwadi, Kandivali West

Place.: Mumbai

आहे. जिल्ह्यात शेकडो रास्तभाव दुकानाच्या माध्यमातून अंत्योदय, प्राधान्य गट योजनेचे हजारी लाभार्थी आहेत. या सर्वांना सरकारने सण-उत्सव काळात शिधा आनंदाचा ही योजना रास्त दुकानाच्या माध्यमात्न देणे सुरू केले. प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा मिळू लागला. या दिवाळीतही आनंदाचा शिधा मिळण्याची होती; परंतु शक्यता मध्येच आचारसंहिता झाल्याने ऐन सुरू दिवाळीत आनंदाचा वितरणात आडकाठी येत असल्याचे दिसून येते.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that HIRJI PREMJI JAWA, was member in respect of Flat No. 21 on 2nd floor, in the building of the society having below mentioned address, died on 15/07/2024 ARCHANA RAIFSH VED AND PRATIMA MUKESH SAMPAT, the legal heir of the said deceased in respect of said Flat No. 21 on 2nd

objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. 21 on 2nd floor to ARCHANA RAJESH VED AND PRATIMA MUKESH SAMPAT within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 5.00 p.m. to 7.00 p.m. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye – Laws of the

Hon, Secretar Vora Palace Co-op. Hsg. Soc. Ltd M. G. Road, Kandivali West, Mumbai 400067

Date: 31/10/2024

PUBLIC NOTICE

Notice is given to public at large, that my client Smt. Jyoti Suresh Kharat, is the wife legal heir of Mr. Suresh Madhay Kharat Room No. 3, in Charkop (1) Kanyakuma CHSL, Plot No. 302, RSC-28, Sector-3 situated at Charkop, Kandivali (west) Mumbai - 400 067 was allotted to Mr. Suresh Madhav Kharat by Mhada. Mr. Suresh Madhay Kharat expired o

10th December, 2010, leaving behind himself, 1. Smt. Jyoti Suresh Kharat (wife 2. Mr. Jayesh Suresh Kharat (son) 3 Mahesh Suresh Kharat (son) 4. Mr. Niles Suresh Kharat (Son) as his legal heirs

As per instruction of my above mentione dient, hereby invite valid claims / objection by way of lien, mortgage, gift, inheritance attachment, encumbrances, interest, title hypothecation, or surrender of rights in any nanner of the said Room / property, please ontact me within 15 days from the sublication of this notice with valid documents in support of claims and objections. Any claim and objection received thereafter shall be nsidered as waived/abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY Room No. 3, Charkop (1) Kanyakuma CHSL, Plot No. 302, RSC-28, Sector-3 Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067

Adv. Adhirai Bhaleka Place : Mumbai Date : 31/10/2024 Mobile No. 7208652013

PUBLIC NOTICE Notice is hereby given that **Mr Narsi Maghan Zala** is the owner in respect of

the Flat bearing No 01, Ground Floor, E Wing, BAMA CHS LTD, Opp GP Parsik Bank Lying being situated at village Kalwa, Taluka and Dis. Thane and the said Org Agreement bearing Reg No TNN-1-4852-1999 in respect of the said Flat was lost when while carrying to Parsik Bank and it cannot be found. The Police complaint in respect of the lost document was made on 30/03/2024 bearing Property Missing Register No 0558/2024 and so also Notarized affidavit was also executed ANY PERSON, Body, person/s Institution etc. naving the possession of the said Share Certificate should communicate the same to the undersigned address mentioned below, within 15 days from the publication of this notice. Gala number 1, New Vaibhay C.H.S Ltd, Opposite Shivsena Office, Charai Joshiwada, Thane West within 15 days from the date of publication.

Mobile No :- 9167875385

Dated 30th October 2024

Advocate Roshan M Shetty

या जाहीर नोटीस द्वारे कळविण्यात येत आहे की o. संजय लक्ष्मण लष्करे राहणार स. क्र. ३०४ इ क. १९/डी विंग. श्री गणेशकपा सहकारी गहनिर्माण हॉस्पिटल समोर, कुर्ला (प), मुंबई ४०००७० मृत्यू दिनांक : १-११-२०१७ याचे कायदेशीर वारस खालील प्रमाणे.

जाहीर नोटीस

१)श्रीमती सरोजा संजय लष्करे(प्रति),वय ५३ वर्ष , १)श्रीमती पूजा गौतम कुंडवळ(मुलगी)वय 33 वर्ष) श्री. अजेय संजय लष्करे (मुलगा) वंय २९ वर्ष र) श्री राज संजय लष्करे (मलगा) तय २२ तर्ष 🗤 श्री. राहुल संजय लष्करे (मुलगा) वय २४ वर्ष () श्रीमती आरती संजय लष्करे(मुलगी) वयु१८वर्ष संस्था या सचनेदवारे सचित करीत आहे की मयत सभासदाच्या मिळकतीमधील भाग भांडवल आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणाबाबत. रमाणपत्राच्या निर्गमनाकरिता, अन्य वारसदार दावेदार, आक्षेपदार किंवा आक्षेप असल्यास ते सादर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसात कागदपत्रे आणि पुराव्यांच्या प्रतीसह मागवीत् आहे. अन्यथा संस्था उपविधीतील तरतुदीप्रमाण पदील कारवाई करेल

दिनांक - 3१/१०/२४ सचिव श्री गणेशकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, इ. क्र. १९/डी विंग, कुर्ला (प), मंबई ४०००७०.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. बालाजी हर्टझ् इंडस्ट्रीज, भागीदारी संस्था औद्योगिक युनिट क्र.११२-ए, १ला मजला, अंधेरी इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.२२, शाह इंडस्ट्रीयल इस्टेट, दत्ताजी साळवी मार्ग, वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, क्षेत्रफळ ४६३ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र येथील औद्योगिक गाळ्याचे एकमेव मालक आहेत.

त्यांनी असे आम्हांला कळवले आहे की, उपरोक्त औद्योगिक गाळ्याचे दिनांक १ मार्च, १९९४ रोजीचे अनुक्रमांक २६५ ते २६९ असलेले भागप्रमाणपत्र क्र.५१ धारक रु.५०/ प्रत्येकीचे मुळ ५ शेअर्स मालकांकडून हरवले आहेत आणि त्यांनी द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी आमच्याकडे विनंती अर्ज केला आहे. मूळ भागप्रमाणपत्र गहाळ झाल्याबद्दल २९ ऑक्टोबर, २०२४ रोजी आंबोली पोलीस ठाणे, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथे लापता तक्रार क्र.१३०९४६/२०२४ अंतर्गत पोलीस एन.सी./तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सूचनेच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींकडून कोणताही आक्षेप/दावा प्राप्त न झाल्यास, अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे सोसायटीकडून दुय्यम भागप्रमापणपत्र जारी केले जाईल आणि दावा, जर असेल तर, माफ केला गेला . आहे किंवा सोडला गेला आहे असे मानले जाईल.

दिनांक: ३१ ऑक्टोबर, २०२४

अंधेरी इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेडकरिता सही/-मा. सचिव

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत नियम ६, ८ व ९ नुसार अधिकारांचा वापर करून ऑनलाईन ई-लिलावाद्वारे विक्रीकरिता जाहिर सूचना

सर्वसामान्य जनतेस आणि खाली नमुद कर्जदार/जामिनदार /तारणकर्ता यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, विशेषतः खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि., विविध आर्सिल टुस्ट (आर्सिल) च्या विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार कार्यरत (नोंदणीकृत असाइनमेंट कराराद्वारे आर्थिक मालमत्तेच्या असाइनमेंटच्या अनुषंगाने), सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् अन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट २००२ (सरफायसी कायदा) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत नियम ६, ८ व ९ नुसार ऑनलाइन ई-लिलावाद्वारे, पुढील व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादीसह थकबाकीच्या वसुलीकरिता, जे आहे जेथे आहे, जे आहे जसे आहे, जे काही आहे हे कोणत्याही आधाराशिवाय आहे या तत्वावर विक्री केली जाईल.

,		9 /	, ., .	,					
कर्जदार/ सह- कर्जदार/ जामिनदार/ तारणकर्ताचे नाव	कर्ज खाते क्रव विक्रय बँक	ट्रस्टचे नाव	सरफायसी सूचना दि.१७.१२.२०१८ नुसार थकबाकी रक्कम	ताबाचा प्रकार आणि तारीख	निरीक्षणाची तारीख	मालमत्तेचा प्रकार अणि क्षेत्र	इसारा रक्कम ठेव (इरठे) व बोली सादर करण्याची अंतिम तारीख	आरक्षित मूल्य	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
१. श्रीमती वेन्सी व्हिक्टोरिनो फर्नांडिस २. श्री. व्हिक्टोरिनो आर. फर्नांडिस	व्हीएलपीएच बीक्यूआरव्ही ०००२८५९	आर्सिल- रिटेल लोन पोर्टफोलिओ -०९२-ए- ट्रस्ट (आर्सिल)	रू.१६,८५,७८७/- (रूपये सोळा लाख पंच्याऐंशी हजार सातशे सत्याऐंशी फक्त) दि.२६.१२.२०१९ रोजी + दि.२७.१२.२०१९ पासून त्यावरील पुढील व्याज + कायदेशीर खर्च	दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी वास्तविक ताबा	विनंतीनुसार व्यवस्था केली जाईल	व्यवसायिक दूकान मोजमाप क्षेत्र १०८ चौ.फू.(कारपेट क्षेत्र) फ्रि होल्ड	रू.६४,८००/- (रूपये चौसष्ट हजार आठशे फक्त) लिलावाच्या दिवशी २ तास पूर्वी ०५.१२.२०२४ - १२:३०वा. बोली वाढीव : बोली दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे	रू. ६,४८,०००/ - (रूपये सहा लाख अड्डेचाळीस हजार फक्त)	दि. ०५.१२.२०२४ रोजी वेळः दु.२.३०वा.

लिलाव होत असलेल्या प्रतिभत मालमतेचे वर्णन: श्रीमती वेन्सी व्हिक्टोरिनो फर्नांडिस यांच्या मालकीची मालमत्ता, येथील सर्व निवासी परिसर दकान क्र. ५३, तळमजल्यावर, मोजमाप क्षेत्र सुमारे ८०१ चौ.फ्. किंवा १००३ चौ.मी. कार्पेट क्षेत्रे, महालक्ष्मीनगर (शॉपिंग सेंटर) प्रिमायसेस को-ऑप. सो.लि.१ म्हणून ज्ञात महालक्ष्मी शॉपिंग सेंटर प्रकल्पात, सर्वे क्र.२३८/१, ७३/०, ३७०/०, ३७६/१/२ २३८/२, ३२/० ४२/०, २४३/२, ३७१/०, २४७/०, २३/१, ३७४ वर /०, २३४, २४९, सेक्टर क्र.०१, गाव- नेरे, तालुका- पनवेल, जिल्हा- रायगड

	•						
आर्सिल ला ज्ञात प्रलंबित खटले	निरंक						
आर्सिलला माहीत असलेले बोजा/देय	निरंक						
बोली सादर करण्याची अंतिम तारीख	लिलावाच्या त्याच दिवशी २ तास पूर्वी						
बोली वाढीव रक्कम	बोली दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे						
मागणी धनाकर्ष	आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्ट (आर्सिल) । येथे देव : मुंबई						
आरटीजीएस तपशील	आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्ट, ट्रस्ट खाते: एचडीएफसी बँक, बँक लिमिटेड, शाखा: मुंबई - कमला मिल्स, मुंबई,						
	आयएफएससी कोड : एचडीएफसी००००५४२, चालू खाते क्रमांक ५७५००००१३६२७६१						
संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्र.	डॉमिनीक मेन्डीस - ९९८७१७०९९८, शैलेश जाधव - ८४५९५३५५४६, शैलेश पगारे - ८६५२२३४५८५						
	शैलेश गायकवाड - ९८६७९२९१२१, महेश बंगेरा - ९००४१७३२५६						

नियम आणि अटी: १. लिलाव विक्री https://auction.arcil.co.in या वेबसाइटद्वारे ई-लिलावाद्वारे केली जात आहे आणि बोली दस्तऐवजाच्या अटी व शर्तीनुसार, आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार. २. प्राधिकृत अधिकारी (एओ) / आर्सिल यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी. नेटवर्क समस्या, सिस्टम क्रॅंग, पॉवर फेल इ. इत्यादीसाठी जबाबदार धरले जाणार नाही. ३. लिलावाच्या कोणत्याही टप्प्यावर, एओ कोणतेही कारण न देता आणि कोणतीही पर्वसचना न देता बोली/प्रस्ताव स्वीकार/नाकारू/सुधारू/रह् करू शकतो किंवा लिलाव पुढे ढकलू शकतो. ४. यशस्वी खरेदीदार/बोलीदाराने कोणतेही वैधानिक देय, कर, देय शुल्क, खरेदी मोबदल्यावर लागू होणारा जीएसटी, मुद्रांक शुल्क, नोंदणी गुल्क इ. लागू कायद्यानुसार प्रतिभूत मालमत्ता त्याच्या/तिच्या/तिच्या /तिच्या /तिच्या ।ती च्यां होचवण्यासाठी/वितरीत करण्यासाठी अदा करणे आवश्यक आहे. ५. इच्छूक बोलीदारोंनी त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्रची कशी/ बोजा, प्रतिभूत मालमतेचे शीर्षक आणि प्रतिभूत मालमनेवर परिणाम करणारे वावे/हक्क/वेय यासंबंधीची चौकशी करावी, त्यांची बोली सादर करण्यापूर्वी वैधानिक देय, इत्यार्वीसह. लिलावाची जाहिरात आर्सिलची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व बनवत नाही आणि बनवणार नाही. आर्सिलचे प्राधिकृत अधिकारी कोणत्याही तृतीय पक्षाच्या दावा/हक्क/देयांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. ६. वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लिलावाच्या सूचनेमध्ये नमूर केलेले तपशील हे अधोस्वाक्षरीदारांच्या सर्वोत्तम माहितीसाठी सोंगण्यात आले आहेत; तथापि, अधोस्वाक्षरी केलेले कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान किंवा वगळण्यासाठी जबाबदार / उत्तरदायी असणार नाही. ७. कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी या विक्री सुचनेला वर नमुद केलेल्या लिलाव विक्रीच्या होल्डिंगबद्दल, सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमांच्या नियम ८ आणि ९ अंतर्गत नोटीस मानावे. ८. येथे नियोजित केलेला लिलाव कोणत्याही रणास्तव अयशस्वी झाल्यास, आर्सिल ला नियम आणि कायद्याच्या नियम ८(५) च्या तरतुर्दीनुसार प्रतिभृत मालमत्ता इतर कोणत्याही पद्धर्तीनी विकण्याचा अधिकार आहे.

सही / - प्राधिकृत अधिकारी, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड

Mumbai 400067

Modi Park Building

सीआयएन: एल२४२३९एमएच१९६४पीएलसी०१२९७१

नोंदणीकत कार्यालयः पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९. द्र::(९१-२२) ६९५८६०००, +९१ ८६५७५१२३६८ ई-मेल आयडी:investorrpghh.im@pg.com; वेबसाईट: in.pg.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ६०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी ११.०० वा. एजीएम घेण्याच्या सूचनेत विहितप्रमाणे विषयावर विमर्ष करण्याकरिता, सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि नवीन क्र.0९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ (यापुढे परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) व अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे.

सूचना

भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआरपी/ पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर २०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४ नुसार वार्षिक अहवालासह सुचना सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. विद्युत स्वरुपाने वार्षिक अहवाल सद्स्यांना पाठविण्याची प्रक्रिया ०४ नोव्हेंबर, २०२४ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. वार्षिक अहवालासह सूचनेची प्रत कंपनीच्या <u>in.pg.com</u> तसेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर

व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार एजीएमकरिता गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली

सूचनेमध्ये संदर्भीत सर्व दस्तावेज सदस्यांना विनाशूल्क विद्युत निरीक्षणासाठी सदर सूचनेच्या वितरण तारखेपासून एजीएम investorpghh.im@pq.com वर ई-मेल करावा.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०९३ च्या कलम ९९ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत ६०व्या एजीएममध्ये घोषित झाल्यास समभागांवरील अंतिम लाभांश देण्याकरिता पात्र सदस्यांची नावे निश्चिती उद्देशाकरिता बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४ ते मंगळवार, २० नोव्हेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनी सदस्यांचे नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ च्या तरतूदीनुसार एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयासंदर्भात सदस्यांनी कंपनीने रिमोट ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधीत गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४ रोजी साय.५.००वा. समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान कंपनीच्या सदस्यांना, ज्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरूपात दिनांक मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४ रोजी भागधारणा असेल त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तदनंतर ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. सदस्यांने ठरावांवर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. कंपनीने मतांची तपासणी संचालनाकरिता कंपनीने कार्यरत कंपनी सचिव श्री. मकरंद जोशी यांच्याद्वारे प्रस्तुत मे. मकरंद एम. जोशी ॲण्ड कंपनी यांची आणि त्यांच्या गैरहजेरीत कार्यरत कंपनी सचिव कुमारी कुमुदिनी भालेराव यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

नोंद दिनांक अर्थात मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४ रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा किंवा एजीएममध्ये सहभागी होण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असेल. ई-वोटिंगकरिता माहिती व प्रक्रिया एजीएम स्चनेत नमृद आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी ई-वोटिंगकरिता खालील सूचनांचे पालन करावे.

- वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील investorpghh.im@pg.com वर ई-
- िडिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावे.

ई-वोटिंग संदर्भात काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com वर डाउनलोड सेक्शन अंतर्गत भागधारकांकरिता उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क करावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल करावा. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी लाभांश हस्तांतरणाचे विद्युत स्वरुप प्राप्त करण्यास त्यांचे बँक तपशील नोंद/अद्यायावत करावे:

- विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी)
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे बँक तपशील तसेच त्यांचे बँक खातेबाबत कोरे रद्द केलेला धनादेशाची छाया प्रत निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सादर करावेत.

एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धतीकरिता सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा.

यापुढे भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा) च्या तरतुदीनुसार, सुधारितप्रमाणे आणि भारतीय वित्तीय कायदा २०२० च्या तरत्दीनुसार १ एप्रिल, २०२० नंतर घोषित आणि कंपनीद्वारे दिलेला लाभांश हे भागधारकाच्या हस्ते करयोग्य आहे आणि कंपनीने लागु दराने भागधारकांना लाभांश उत्पन्नाचे वितरणावर स्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागूप्रमाणे योग्य टीडीएस दर निश्चिती करण्यास आम्हाला सुलभ जावे याकरिता भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी अंतिम लाभांशाच्या वेळी टीडीएस कपात करण्यास कंपनीला सुलभ जावे याकरिता https://in.pg.com/ india-investors/pphh/compliance-reports-and-announcements/announcements/ वेबसाईटवर देण्यात आलेले आमचे पत्रात नमुद आवश्यक दस्तावेज सादर करावेत. सदर दस्तावेज (पुर्णपणे भरलेले व स्वाक्षरी केलेले) कंपनीचे आरटीए यांच्या procterdivtax@linkintime.co.in वेबसाईटवर ०७ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत अपलोड करावेत जेणेकरून कंपनीला योग्य टीडीएस निश्चित करून कपात करणे शक्य होईल. कोणत्याही स्पष्टीकरणाकरिता कृपया आम्हाला <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> किंवा <u>investorpghh.im@pg.com</u> वर कळवावे.

ज्या भागधारकांना त्यांची मते/प्रश्न असतील त्यांनी त्यांची विनंती वक्ता म्हणून त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ई-मेल, मोबाईल क्रमांक investorpghh.im@pg.com वर सदर सूचना तारखेपासून २२ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे पर्यंत पाठवावेत. वक्त म्हणून जे सदस्य त्यांची नोंदणी करतील त्यांनाच एजीएम दरम्यान त्यांची मते/ प्रश्न विचारण्यास मान्यता दिली जाईल. एजीएमकरिता वेळेच्या उपलब्धतेवर वक्तांची संख्या व प्रश्न मर्यादीत राखण्याचे अधिकार कंपनीकडे राखीव आहेत.

घनश्याम हेगडे

मंडळाच्या आदेशान्वये

दिनांकः ३१.१०.२०२४ ठिकाणः मुंबई

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. (आर्सिल)

विविध आर्सिल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून आपत्या क्षमतेनुसार कार्यरत आर्सिल कार्यालय : बिरूबी, १०वा मजला, २९, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. वेबसाईटः https://auction.arcil.co.in: सीआयएन : यू६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४ सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) सहवाचिता सिक्युरिटी

इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत नियम ६, ८ व ९ नुसार अधिकारांचा वापर करून ऑनलाईन ई-लिलावाद्वारे विक्रीकरिता बाहिर सूचना ान्य जनतेस आणि खाली नमुद कर्जदार/जामिनदार /तारणकर्ता यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, विशेषतः खाली वर्णन केलेली स्थावर मालमल्ता ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि., विविध आर्सिल ट्रस्ट (आर्सिल) च्या विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार कार्यरत (नोंदणीकृत असाइनमेंट कराराद्वारे आर्थिक मालमत्तेच्या असाइनमेंटच्या अनुषंगाने), सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् अन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ (सरफायसी कायदा) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत नियम ६, ८ व ९ नुसार ऑनलाइन ई-लिलावाद्वारे, पुढील व्याज, शुल्क भाणि खर्च इत्यादीसह थकबाकीच्या वसुलीकरिता, जे आहे जेथे आहे, जे आहे जसे आहे, जे काही आहे हे कोणत्याही आधाराशिवाय आहे या तत्वावर विक्री केली जाईल.

कर्जदार/ सह- कर्जदार/ जामिनदार/ तारणकर्ताचे नाव	कर्ज खाते क्रव विक्रय बँक	ट्रस्टचे नाव	सरफायसी सूचना दि.१७.१२.२०१८ नुसार थकबाकी रक्कम	ताबाचा प्रकार आणि तारीख	निरीक्षणाची तारीख	मालमत्तेचा प्रकार अणि क्षेत्र	इसारा रक्कम ठेव (इरठे) व बोली सादर करण्याची अंतिम तारीख	आरक्षित मृ ल्य	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	
१. श्री. रांबादेवी वेचू काहर २. श्री. बेचूलाल	व्हीएलपीएच एएनडीआर ०००१५०३	रिटेल लोन पोर्टफोलिओ		डिसेंबर २०२३ रोजी	विनंतीनुसार व्यवस्था केली जाईल	निवासी फ्लॅट मोजमाप क्षेत्र ५०० चौ.फू.	रू.९०,४००/- (रूपये नव्वद हजार चारशे फक्त) लिलावाच्या दिवशी २ तास पूर्वी	रू. ९,०४,०००/ (रूपये नऊ	दि. ०५.१२.२०२४ रोजी	
रंगीलाल कोहर		-०९२-ए- ट्रस्ट (आर्सिल)	दि.२९.०२.२०२० पासून त्यावरील पुढील व्याज + कायदेशीर खर्च	वास्तविक ताबा		(बिल्ट अप क्षेत्र) फ्रि होल्ड	०५.१२.२०२४ - १:३०वा. बोली वाढीव : बोली दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे	लाख चार हजार फक्त)	वेळः दु.३.००वा.	

लिलाव होत असलेल्या प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन: श्री. रांबादेवी वेचू काहर यांच्या मालकीची मालमत्ता. निवासी फ्लॅट क्र. १६, मोजमाप क्षेत्र ५० चौरस फूट, म्हणजे, ४२, ग्रामपंचायत घर क्र.१३७/ए चौ.मीटर,बिल्ट अप, आरसीसीच्या पहिल्या मजल्यावर, इमारतीचे नाव गुरुप्रसाद प्रस्तावित को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.२ वर बांधकामित, मौजे-कायवली, सर्व्हे क्र.१४९/२/२१६७, प्लॉट क्र.२, मोजमाप क्षेत्र ५० चौ.मी. आरसीसी, गाव कारीवली तालुका भिवंडी जि-ठाणे, मर्यादेत उप-नोंदणी जिल्हा आणि तालुका भिवंडी, भिवंडी

आर्सिल ला ज्ञात प्रलंबित खटले	निरंक						
आर्सिलला माहीत असलेले बोजा/देय	निरंक						
बोली सादर करण्याची अंतिम तारीख	लिलावाच्या त्याच दिवशी २ तास पूर्वी						
बोली वाढीव रक्कम	बोली दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे						
मागणी धनाकर्ष	आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्ट (आर्सिल) । येथे देव : मुंबई						
आरटीजीएस तपशील	आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्ट, ट्रस्ट खाते: एचडीएफसी बँक, बँक लिमिटेड, शाखा: मुंबई - कमला मिल्स, मुंबई, आयएफएससी कोड : एचडीएफसी००००५४२, चालू खाते क्रमांक ५७५००००१३६२७६१						
संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्र.	मणि क्र. डॉमिनीक मेन्डीस - ९९८७१७०९९८, शैलेश जाधव - ८४५९५३५५४६, शैलेश पगारे - ८६५२२३४५८५ शैलेश गायकवाड - ९८६७९२९१२१, महेश बंगेरा - ९००४१७३२५६						

नियम आणि अरी: १. लिलाव विक्री https://auction.arcil.co.in या वेबसाइटद्वारे ई-लिलावाद्वारे केली जात आहे आणि बोली दस्तऐवजाच्या अटी व शर्तीनुसार, आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार. २. प्राधिकृत अधिकारी (एओ)/ आर्सिल यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, सिस्टम क्रॅंश, पॉवर फेल इ. इत्यादीसाठी जबाबदार धरले जाणार नाही. ३. लिलावाच्या कोणत्याही टप्प्यावर, एओ कोणतेही कारण न देता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता गोली /प्रस्ताव स्वीकार/नाकारू/सुधारू/रह करू शकतो किंवा लिलाव पुढे ढकलू शकतो. ४. यशस्वी खरेदीदार/बोलीदाराने कोणतेही वैधानिक देय, कर, देय शुल्क, खरेदी मोबदल्यावर लागू होणारा जीएसटी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ. लागू कायद्यानुसार प्रतिभूत मालमत्ता त्याच्या/तिच्या/तिच्या गावे पोहोचवण्यासाठी/वितरीत करण्यासाठी अदा करणे आवश्यक आहे. ५. इच्छूक बोलीदाराँनी त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्रचीकशी/ बोजा, प्रतिभूत मालमनेचे शीर्षक माणि प्रतिभूत मालमतेवर परिणाम करणारे दावे / हक्क /देय यासंबंधीची चौकशी करावी , त्यांची बोली सादर करण्यापूर्वी वैधानिक देय , इत्यार्दीसह. लिलावाची जाहिरात आर्सिलची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व बनवत नाही आणि बनवणार नाही. आर्सिलचे प्राधिकत अधिकारी कोणत्याही ततीय पक्षाच्या दावा/हक्क/देयांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. ६. वत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लिलावाच्या सचनेमध्ये नमद केलेले तपशील हे अधोस्वाक्षरीदारांच्या सर्वोत्तम माहितीसाठी सांगण्यात आले आहेत; तथापि, अधोस्वाक्षरी केलेले कोणत्याही त्रूटी, चूकीचे विधान किंवा वगळण्यासाठी जबाबदार / उत्तरदायी असणार नाही. ७. कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी या विक्री सूचनेला वर नमूद केलेल्या लिलाव विक्रीच्या होल्डिंगबहल, सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसीमेंट) नियमांच्या नियम ८ आणि ९ अंतर्गत नोटीस मानावे. ८. येथे नियोजित केलेला लिलाव कोणत्याही णास्तव अयशस्वी झाल्यास, आर्सिल ला नियम आणि कायद्याच्या नियम ८(५) च्या तरतुर्दीनुसार प्रतिभूत मालमत्ता इतर कोणत्याही पद्धर्तीनी विकण्याचा अधिकार आहे.

दिनांक: ३१.१०.२०२४ ठिकाण: मुंबई

सही / - प्राधिकृत अधिकारी, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. (आर्सिल)

विविध आर्सिल दूस्टचे विश्वस्त म्हणून आपल्या क्षमतेनुसार कार्यरत आर्सिल कार्यालयः दिरूबी, १०वा मजला, २९, सेनापती बापटमार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. वेबसाईट: https://auction.arcil.co.in: सीआयएन: यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत नियम ६, ८ व ९ नुसार अधिकारांचा वापर करून ऑनलाईन ई-लिलावाद्वारे विक्रीकरिता बाहिर सूचना

य जनतेस आणि खाली नमुद कर्जदार/जामिनदार /तारणकर्ता यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, विशेषतः खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि., विविध आर्सिल टुस्ट (आर्सिल) च्या विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार कार्यरत (नोंदणीकृत असाइनमेंट कराराद्वारे आर्थिक मालमत्तेच्या असाइनमेंटच्या अनुषंगाने), सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् अँ-ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) सहवाचिता सिक्युरिटी इंटोस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत नियम ६, ८ व ९ नुसार ऑनलाइन ई-लिलावाद्वारे, पुढील व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादीसह थुकबाकीच्या वसलीकरिता. जे आहे जेथे आहे. जे आहे जसे आहे. जे काही आहे हे कोणत्याही आधाराशिवाय आहे या तत्वावर विकी केली जाईल

कर्जदार/ सह- कर्जदार/ जामिनदार/ तारणकर्ताचे नाव	कर्ज खाते क्र व विक्रय बँक	ट्रस्टचे नाव	सरफायसी सूचना दि.१७.१२.२०१८ नुसार थकबाकी रक्कम	ताबाचा प्रकार आणि तारीख	निरीक्षणाची तारीख	मालमत्तेचा प्रकार अणि क्षेत्र	इसारा रक्कम ठेव (इरठे) व बोली सादर करण्याची अंतिम तारीख	आरक्षित मूल्य	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
१. श्री.भालचंद्र	व्हीएलपीएच		रू.१४,१८,६८२/- (रूपये चौदा	दि. २१ मार्च	विनंतीनुसार	३१० चौ.फू.	रू.१,१५,०००/- (रूपये एक	₹.	दि.
आत्माराम घाग	बीओआरव्ही				व्यवस्था	(सुपर बिल्ट	लाख पंधरा हजार फक्त)	११,५०,०००/	२०.११.२०२४
२. श्री.दिगंबर बी	०००२३३१	पोर्टफोलिओ	फक्त) दि.०६.१२.२०१७ रोजी		केली जाईल	अप क्षेत्र)	लिलावाच्या दिवशी २ तास पूर्वी	- (रूपये	रोजी
घाग		-०९२-ए-	+ दि.०७.१२.२०१७ पासून	ताबा		फ्रि होल्ड	२०.११.२०२४ - १२:३०वा.	अकरा लाख	वेळः
		ट्रस्ट	त्यावरील पुढील व्याज +				बोली वाढीव : बोली दस्तऐवजात	पन्नास हजार	दु.२.००वा.
३. श्रीमती सुवर्णा शंकर		(आर्सिल)	कायदेशीर खर्च				नमूद केल्याप्रमाणे	फक्त)	,

लिलाब होत असलेल्या प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन: श्री. भालचंद्र आत्माराम घाग यांच्या मालकीची मालमत्ता. फ्लॅट क्र. ३०९, तिसरा मजला, वैशाली कोहौसो लिमिटेड म्हणून ज्ञात इमारतीत आणि जुनी क्र. ९२० जमीन असलेल्या भूखंडावर बांधकामित, नवीन अनु. क्र. ०९, एच.क्र.२, महसूल गाव खारी, भाईंदर पूर्व, तालुका व जिल्हा व ठाणे - ४०११०१ येथील सर्व भाग व खंड ज्याचा पुढील तपशील खालीलप्रमाणे

जाह.	
आर्सिल ला ज्ञात प्रलंबित खटले	निरंक
आर्सिलला माहीत असलेले बोजा/देय	निरंक
बोली सादर करण्याची अंतिम तारीख	लिलावाच्या त्याच दिवशी २ तास पूर्वी
बोली वाढीव रक्कम	बोली दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे
मागणी धनाकर्ष	आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्ट (आर्सिल) । येथे देव : मुंबई
आरटीजीएस तपशील	आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्ट, ट्रस्ट खाते: एचडीएफसी बैंक, बैंक लिमिटेड, शाखा: मुंबई - कमला मिल्स, मुंबई,
	आयएफएससी कोड : एचडीएफसी००००५४२, चालू खाते क्रमांक ५७५००००१३६२७६१
संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्र.	डॉमिनीक मेन्डीस - ९९८७१७०९९८, शैलेश जाधव - ८४५९५३५५४६, शैलेश पगारे - ८६५२२३४५८५
	शैलेश गायकवाड - ९८६७९२९१२१, महेश बंगेरा - ९००४१७३२५६

नियम आणि अटी: १. लिलाव विक्री https://auction.arcil.co.in या वेबसाइटद्वारे ई-लिलावाद्वारे केली जात आहे आणि बोली दस्तऐवजाच्या अटी व शर्तीनुसार, आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार. २. प्राधिकृत अधिकारी (एओ)/ आर्सिल यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, सिस्टम क्रॅश, पॉवर फेल इ. इत्यादीसाठी जबाबदार धरले जाणार नाही. ३. लिलावाच्या कोणत्याही टप्प्यावर, एओ कोणतेही कारण न देता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता बोली (प्रस्ताव स्वीकार/नाकारू/सुधारू/रद्दं करू शकतो किंवा लिलाव पुढे ढकलू शकतो. ४. यशस्वी खरेदीदार/बोलीदाराने कोणतेही वैधानिक देय, कर, देय शुल्क, खरेदी मोबदल्यावर लागू होणारा जीएसटी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ. लागू कायद्यानुसार प्रतिभूत मालमता त्याच्या/तिच्या/तिच्या/तिच्या।वे पोहोचवण्यासाठी/वितरीत करण्यासाठी अदा करणे आवश्यक आहे. ५. इच्छूक बोलीदारांनी त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्रचीकशी/ बोजा, प्रतिभूत मालमत्तेचे शीर्षक आणि प्रतिभूत मालमतेवर परिणाम करणारे दावे / हक्क /देय यासंबंधीची चौकशी करावी , त्यांची बोली सादर करण्यापूर्वी वैधानिक देय , इत्यार्वीसह . लिलावाची जाहिरात आर्सिलची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व बनवत नाही आणि बनवणार नाही. आर्सिलचे प्राधिकृत अधिकारी कोणत्याही तृतीय पक्षाच्या दावा/हक/देयांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. ६. वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लिलावाच्या सुचनेमध्ये नमुद केलेले तपशील हे अधोस्वाक्षरीदारांच्या सर्वोत्तम माहितीसाठी सोंगण्यात आले आहेत; तथापि, अधोस्वाक्षरी केलेले कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान किंवा वगळण्यासाठी जबाबदार / उत्तरदायी असणार नाही. ७. कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी या विक्री सूचनेला वर नमूद केलेल्या लिलाव विक्रीच्या होल्डिंगबहल, सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमांच्या नियम ८ आणि ९ अंतर्गत नोटीस मानावे. ८. येथे नियोजित केलेला लिलाव कोणत्याही जरणास्तव अयशस्वी झाल्यास्, आर्सिल ला नियम आणि कायद्याच्या नियम ८(५) च्या तरतुर्दीनुसार प्रतिभृत मालमत्ता इतर कोणत्याही पद्धर्तीनी विकण्याचा अधिकार आहे. देनांकः ३१.१०.२०२४ ठिकाणः मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड



अँसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. (आर्सिल)

PUBLIC NOTICE

client Mrs. Madhuri Vijay Bhosle, is lawfu Owner and use, Occupation, possession of Flat No.104, First Floor, A Wing, On Ashtavinayak (Shankarwadi) SRA Co-Op Housing Society Ltd., Near Western Express Highway, Near, Infant School, Shankarwadi Jogeshwari (East), Mumbai 400060 Admeasuring 225 Square Feet Carpet Area CTS No.330 (Pt), Village Mogra, K-East Ward, Taluka - Andheri hereinafter referred as "Said Flat"

Mrs. Madhuri Vijay Bhosle, purchased above said Flat from Smt. Shantabai Abbasali Shind (Original Allotee of the Said Flat).

Further Notice is hereby given that my Clier Mrs. Madhuri Vijay Bhosle is going to registered sale deed of the above said Flat through Power Of Attorney given by Smt Shantabai Abbasali Shinde on dated 19/12/2007 before sub registrar office Mumbai Suburban.

As per the above fact any person/s claiming any interest in the aforesaid Flat or any par reof by way of Tenancy, Sale, Exchange Gift, Mortgage, Charge, Trust, Inheritance, Possession, Lease, Lien, or otherwise or or the basis of being in the possession of the aforesaid original documents howsoever hereby require to make the same known to the undersigned together with substantiating documents to the undersigned at Samir Surve Advocate, Shop No. G-12, Building No. 1, A Wing, Shankar wadi SRA Chs Ltd, Shankar wadi, Jogeshwari (East), Mumbai No 400060 in writing within 15 days from the date hereof failing which the claim, if any shall be SAMIR SURVE Date - 31/10/2024 ADVOCATE

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री अमोघ शरद शेकदर व श्रीमती स्मिता शरद शेकदर आता निवासी जागा अर्थात फ्लॅट क्र.१०२. क्षेत्रफव ३२० चौ.फु. (कार्पेट) क्षेत्र, १ला मजला, ए विंग, इमारत क्र.१५, मृग विहार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत/सोसायटी, सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-४०००७१, जमीन सीटीएस क्र.८२६ भाग, ८२७ भाग, गाव चेंबूर, तालुका कुर्ला, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई उपनगर असलेल्या जागेचे (यापुढे 'सदर फ्लॅट' म्हणून संदर्भ) संयुक्त मालक आहेत. मुळत: सदर फ्लॅट श्री. गणपतराव एन. कनगी यांना -देण्यात आले होते, यांचे ०९.०६.२०१४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात श्रीमती लिनाता रुपेश कोळी मलगी या एकमेव कायदेशीर वारसदार आहेत. परंत . त्यांनी वारसा प्रमाणपत्राकरिता अर्ज केलेला नव्हत आणि त्यांच्याकडे योग्य न्यायालयाद्वारे वितरीत वारसाप्रमाणपत्र नाही र कोणा व्यक्तीस श्री. अमोघ शरद शेकदर व श्रीमत

स्मिता शरद शेकदर यांच्या व्यतिरिक्त सदर फ्लॅट किंवा भागाबाबत दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांच दावा योग्य दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** खालीत म्बाक्षरीकर्त्यांकडे कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत. असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार

दिनांक: ३१.१०.२०२४ असोशिएट डी ज्युरिसकरित मालक ॲड. मुक्ता सोहोनी (बी.कॉम, जी.डी.सी.ए., डी.जी.ए.एम. एलएल.एम वकील उच्च न्यायालय व नोटरी पत्ताः कार्यालय क्र.२०८, चावल

PUBLIC NOTICE

कॉम्प्लेक्स, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर

नवी मुंबई-४००६१४

Notice is hereby given to the Public that my client Mr. Vijay Shridhar Durgavli, is lawfu Owner and use, Occupation, possession o Flat No. 408, Fourth Floor, B Wing, Om Ashtavinayak (Shankarwadi) SRA Co-Op Housing Society Ltd., Near Western Expres Highway, Near, Shankarwadi, Jogeshwai (East), Mumbai 400060. Admeasuring 225 Square Feet Carpet Area, CTS No.330 (Pt Village Mogra, K-East Ward, Taluka - Andhei ereinafter referred as "Said Flat"

Mr. Vijay Shridhar Durgavli, purchased abov said Flat from Mr. Mahendra Prasad R Dubey (Original Allotee of the Said Flat). Further Notice is hereby given that my Client

Mr. Vijay Shridhar Durgavli is going to sistered sale deed of the above said Fla hrough Power Of Attorney given by Mi Mahendra Prasasd R Dubey on dated 8/2/2008 before sub registrar office, Mumba As per the above fact any person/s claiming

any interest in the aforesaid Flat or any par thereof by way of Tenancy, Sale, Exchange Gift, Mortgage, Charge, Trust, Inheritance ossession, Lease, Lien, or otherwise or on the basis of being in the possession of the aforesaid original documents howsoever is ereby require to make the same known to the undersigned together with substantiating ocuments to the undersigned at Samir Surve Advocate, Shop No. G-12, Building No. 1, Wing, Shankar wadi SRA Chs Ltd, Shankar wadi, Jogeshwari (East), Mumbai No 400060 in writing within 7 days from the date hereof failing which the claim, if any shall be considered as waived.

SAMIR SURVE Date - 31/10/2024 ADVOCATE

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती रेशमा अभय जाधव व श्री अभय भिमसेर जाधव हे आता फ्लॅट क्र.१००२, क्षेत्रफळ २२९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १०वा मजला, इमारत क्र.४/ बी, छत्रपती शिवाजी गिरणी कामगार को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत/सोसायटी, जमीन शहर सर्व्हे क्र. ७४९, ८/७१६, न्यु हिंद मिल म्हाडा संकुल, रामभाऊ भोगले मार्ग, घोडपदेव, मुंबई-४०००१०, माझगाव विभाग व ई वॉर्ड, मुंबई येथील उपनिबंधकांच्या न्यायकक्षेत असलेल्या जागेचे (यापुढे 'सदर फ्लॅट' म्हणून संदर्भ) संयुक्त मालक

मुळत: सदर फ्लॅट श्री. दामोदर कृष्णा नागवेकर यांना देण्यात आले होते, यांचे ०८.११.२००४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात सुहासिनी पी. तोडणकर (मूलगी) यांचेही दिनांक २२.११.२०१० रोजी निधन झाले, श्री. विजय दामदोर नागवेकर (मुलगा), श्रीमती साक्षी संजय पडवल (विवाहीत मुलगी), श्रीमती निलम विजय नागवेकर (सून) व श्री. पराग विजय नागवेकर (नातू) हे कायदेशीर वारसदार आहेत, परंतु त्यांनी वारसा प्रमाणपत्राकरिता अर्ज केलेला नव्हता आणि त्यांच्याकडे योग्य न्यायालयाद्वारे

जर कोणा व्यक्तीस श्रीमती रेश्मा अभय जाधव व श्री. अभय भिमसेन जाधव यांच्या व्यतिरिक्त सदर फ्लॅट किंवा भागाबाबत दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचा दावा योग्य दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासन **७ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत, असे समजले जाईल आणि गमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत दिनांक: ३१.१०.२०२४

असोशिएट डी ज्युरिसकरिता मालक ॲड. मुक्ता सोहोनी (बी.कॉम, जी.डी.सी.ए., डी.जी.ए.एम. एलएल.एम वकील उच्च न्यायालय व नोटरी

पत्ताः कार्यालय क्र.२०८, चावला कॉम्प्लेक्स, सेक्टर १५, सीबीडी बेलापुर

नवी मुंबई-४००६१४

विविध आर्सिल दुस्टचे विश्वस्त म्हणून आपल्या क्षमतेनुसार कार्यरत आर्सिल कार्यालय : विरूबी, १०वा मजला, २९, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), युंबई-४०००२८. वेबसाईट: https://auction.arcil.co.in: सीआयएन : युद्५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४

ठिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑक्टोबर, २०२४

कार्यकारी संचालक व कंपनी सचिव